

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PB1394

[Total No. of Pages : 4

[6224]-619

T.Y.B.Com.

BANKING AND FINANCE-III

**366(b): Banking Law and Practices in India
(2019 Pattern) (Semester - VI)**

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the Blanks (any 5) [5]

- a) Unlawful hacking is punishable by _____ imprisonment and a fine of up to five lakh rupees.
 - i) 2 years
 - ii) 3 years
 - iii) 5 years
- b) A collecting bank is protected only when it collects _____.
 - i) Cross cheque
 - ii) Order cheque
 - iii) Bearer cheque
- c) Full form of ATM.
 - i) Anytime money
 - ii) Automatic teller machine
 - iii) Automatic tally machine
- d) Write the full form of NEFT
 - i) National Electronic Fund Transfer
 - ii) Natural Electronic Fund Transfer
 - iii) Neutral Electronic Fund Transfer

P.T.O.

- e) ——— This is the relationship between the backer and the customer.
- i) Creditors and Creditors
 - ii) Debtors and Creditors
 - iii) Mainly Creditors and Debtors
- f) Mails or messages sent to a large number of people without their consent are called ———.
- i) Cyber stalking
 - ii) Phishing
 - iii) Spamming

B) Match the pairs. [5]

- | | |
|-----------------------------------|---|
| i) Collection of Recovery | a) Cyber crime |
| ii) Types of pledge | b) Individual or family |
| iii) Types of bank account holder | c) Simple mortgage |
| iv) Phishing | d) Legal measures to control cyber crimes in banking sector |
| v) IPC 420 | e) Loan Recovery measures |

Q2) Write short notes on (Any 2) : [10]

- a) Rights of paying Bank.
- b) Garnishee order
- c) IPC-420 (Indian Penal Court-420)
- d) Lok Adalat

Q3) a) Explain the relationship between bank and customer. [8]

b) Explain the duties of the collecting bank. [7]

Q4) a) Explain Legal measures for loan recovery. [8]

b) Explain the types of cyber crime. [7]



Total No. of Questions : 4]

PB1394

[6224]-619

T.Y.B.Com.

BANKING AND FINANCE-III

366(b): Banking Law and Practices in India

(2019 Pattern) (Semester - VI)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
-

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही पाच)

[5]

- i) अवैद्य हँकिंग करिता कारावास व पाच लाख रुपये पर्यंत दंड आहे.
अ) दोन वर्ष
ब) तीन वर्ष
क) पाच वर्ष
- ii) वसुली बँकेला तेव्हाच संरक्षण दिले जाते जेव्हा ती गोळा करतो.
अ) रेखांकित धनादेश
ब) आदेश धनादेश
क) वाहक धनादेश
- iii) हे ATM चे पूर्ण रुप आहे.
अ) कधीही पैसे
ब) स्वयंचलित टेलर मशीन
क) स्वयंचलित टेली मशीन
- iv) NEFT चे पूर्ण रुप लिहा.
अ) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर
ब) नॅचरल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर
क) न्युटरल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर

v) हा बँकर आणि ग्राहक यांच्यामध्ये संबंध असतो.

अ) धनको आणि धनको

ब) ऋणको आणि धनको

क) मुख्यतः धनको आणि ऋणको

vi) मोठ्या संख्येने लोकांना त्यांच्या संमती शिवाय पाठवलेल्या मेल किंवा संदेश याला म्हणतात.

अ) सायबर स्टॅकिंग

ब) फिशिंग

क) स्पॅमिंग

ब) जोड्या जुळवा.

[5]

i) वसुली मेळावे

अ) सायबर क्राईम

ii) गहानाचे प्रकार

ब) वैयक्तिक अथवा कुटुंब

iii) बँक खातेदाराचे प्रकार

क) साधे गहाण

iv) फिशिंग

ड) बँकिंग क्षेत्रात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचा कायदेशीर उपाय

v) आयपीसी - 420

इ) कर्ज वसुलीच्या उपाययोजना

प्र.2) टिपा लिहा. (कोणत्याही दोन)

[10]

अ) प्रदायी बँकेचे हक्क.

ब) गार्निश ऑर्डर

क) IPC-420 (भारतीय दंड न्यायालय - 420)

ड) लोक अदालत

प्र.3) अ) बँक व ग्राहक यातील नातेसंबंध स्पष्ट करा.

[8]

ब) वसुली बँकेचे कर्तव्य स्पष्ट करा.

[7]

प्र.4) अ) कर्ज वसुलीच्या कायदेशीर उपाययोजना.

[8]

ब) सायबर गुन्ह्याचे प्रकार स्पष्ट करा.

[7]

